

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत कचरा विलगीकरणाची कार्यवाही न करणाऱ्या व स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ मध्ये योग्य कामगिरी न करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राधान्याने देण्यात येणारी अनुदाने थांबविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग

शासन निर्णय, क्रमांक: स्वमअ-२०१८/प्र. क्र.७९/नवि-३४

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग

४ था मजला, मंत्रालय, मुंबई

दिनांक: २९ जानेवारी, २०१८.

पहा :

१. शासन निर्णय, नगर विकास विभाग क्रमांक स्वमअ २०१५/प्र.क्र.२३/नवि-३४, दिनांक १५ मे, २०१५.
२. शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्रमांक स्वमअ-२०१६/ प्र.क्र.२३/नवि-३४, दि. २८ मार्च, २०१६.
३. शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्रमांक स्वमअ-२०१६/प्र.क्र.२३/नवि-३४, दि. ३० जानेवारी, २०१७.
४. शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्रमांक स्वमअ-२०१७/प्र.क्र.२६४/नवि-३४, दि. ३० डिसेंबर, २०१७.

प्रस्तावना:

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) ची अंमलबजावणी दिनांक १५ मे, २०१५ पासून संपूर्ण राज्यात “मिशन मोड” पध्दतीने सुरु आहे. या अभियानांतर्गत शहरे “हागणदारी मुक्त” करणे व घनकचरा व्यवस्थानांतर्गत “स्वच्छ” करणे या दोन प्रमुख बाबींचा समावेश आहे. या अभियानांतर्गत हागणदारी मुक्त होणाऱ्या शहरांसाठी संदर्भीय क्रमांक २ येथील दिनांक २८ मार्च, २०१६ च्या शासन निर्णयान्वये प्रोत्साहन अनुदानाची योजना जाहीर करण्यात आलेली आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याबाबत संदर्भीय क्रमांक ३ येथील दिनांक ३० जानेवारी, २०१७ च्या शासन निर्णयान्वये सुधारित सूचना देण्यात आल्या आहेत.

२. स्वच्छ भारत अभियानामध्ये समाजातील सर्व घटकातील लोकांचा सांघिक सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती निर्माण करण्याकरीता केंद्र शासन देशातील ४०४१ नागरी स्थानिक स्वराज्य

संस्थांचे स्वच्छतेच्या अनुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ करण्यात येत आहे. स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ मध्ये उच्चतम कामगिरी करणाऱ्या अमृत गटातील व नॉन-अमृत गटातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहनात्मक बक्षीस देण्याची योजना संदर्भीय क्रमांक ४ येथील दिनांक ३० डिसेंबर, २०१७ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आलेली आहे.

३. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छतेच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत शासनाकडून सर्वोत्तम प्रयत्न करण्यात येत आहेत. तथापि सदर अभियानांतर्गत ठरविण्यात आलेली उद्दिष्टे साध्य करताना काही शहरांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नसल्याचे आढळून आले आहे. अशा शहरांना योग्य गतीने कार्यप्रवण करण्यासाठी व इतर शहरांना याबाबत आवश्यक कार्यवाही करून अभियानांतर्गत ठरविण्यात आलेली उद्दिष्टे साध्य करण्यास चालना मिळावी याकरिता उपाययोजना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:

उपरोक्त प्रस्तावनेत नमूद वस्तुस्थिती विचारात घेता, राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे अत्यावश्यक आहे.

- १) स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत एप्रिल, २०१८ अखेरपर्यंत शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी किमान ८०% कचऱ्याचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण करणे आवश्यक आहे.
- २) स्वच्छ सर्वेक्षण-२०१७ च्या तुलनेत स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ मध्ये चांगला गुणानुक्रम मिळविणे आवश्यक आहे.
- ३) शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी निर्मितीच्या जागीच विलगीकरण केलेल्या कचऱ्यापासून एप्रिल, २०१८ अखेरपर्यंत विकेंद्रित अथवा केंद्रित पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्याची प्रक्रिया सुरु करणे आवश्यक आहे.

२. उपरोक्त प्रमाणे कार्यवाही न करणाऱ्या नागरी स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांना शासन स्तरावरून प्राधान्याने देण्यात येणारी अनुदाने थांबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०१२९१७०५५८९३२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सुधाकर झा. बोबडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा. मंत्री, यांचे खाजगी सचिव (सर्व), मंत्रालय, मुंबई
४. मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव (सर्व), मंत्रालय, मुंबई
५. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई
६. विभागीय आयुक्त, महसूल विभाग (सर्व).
७. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई
८. जिल्हाधिकारी, सर्व
९. आयुक्त, महानगरपालिका (सर्व).
१०. सह सचिव, नवि-१६, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
११. मुख्याधिकारी, नगरपरिषद/नगरपंचायत (सर्व).
१२. राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी), मुंबई.
१३. निवडनस्ती, नवि-३४.